

विभागीय चौकशी प्रकरणात अपचाऱ्याच्या वतीने  
सेवानिवृत्त अधिकार्यास/कर्मचाऱ्यास "बचाव  
सहायक" म्हणून मदत करण्यास परवानगी देण्या-  
बद्दल.

## महाराष्ट्र शासन

### सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक, क्रमांक सीडीआर.१०८९/१०२७/प्र.क्र. ३६/९०/अकरा

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ नोव्हेंबर १९९०.

### शासन परिपत्रक

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८(८) मध्ये अशी तरतूद आहे की, शासकीय कर्मचारी आपल्या वतीने प्रकरण सादर करण्यास इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याची मदत घेऊ शकेल. परंतु या प्रयो-  
जनासाठी शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने निमृक्त केलेला सादरकर्ता अधिकारी हा विधी व्यवसायी असल्याखेरीज किंवा प्रकरणाची  
परिस्थिती लक्षात घेऊन शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने तशी संमती दिली असल्याखेरीज तो विधी व्यवसायीची मदत घेऊ  
शकणार नाही.

२. शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या वतीने प्रकरण सादर करण्यासाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची  
बचाव सहायक म्हणून मदत घेण्याबाबत उक्त नियमात तरतूद नाही. तथापि, त्याबाबत अपचारी अधिकारी/कर्मचारी यांना  
तशी सवलत देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. या बाबतीत विचारांती शासन असे आदेश देत आहे की, विभागीय  
चौकशीत अपचाऱ्याच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना "बचाव सहायक" म्हणून मदत करण्यास खालील अटीच्या  
अधीन राहून, एक सवलत म्हणून, परवानगी देण्यात यावी :-

(१) अपचारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांच्या वतीने प्रकरण सादर करण्यास सेवेतील शासकीय कर्मचाऱ्याचा  
बचाव सहायक म्हणून मदत घेण्याची विनंती करण्यात यावी. तरीही अपचाऱ्याच्या वतीने प्रकरण सादर करण्यासाठी  
सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना "बचाव सहायक" म्हणून मदत करण्याचा विकल्प अपचारी अधिकारी/कर्म-  
चारी यांनी दिला तर असा विकल्प स्वीकारण्यात यावा.

(२) असा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी राज्य शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेला असला पाहिजे.

(३) जर असा सेवानिवृत्त अधिकारी वकिलीचा व्यवसाय करित असेल तर, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त  
व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ च्या उप-नियम (८) मधील, अपचाऱ्याने वकिलीचा व्यवसाय करणाऱ्या  
व्यक्तीचे सहाय्य घेण्यासंबंधात लागू असलेल्या तरतुदींच्या अधीन राहूनच अशी परवानगी देता येईल किंवा कसे हे ठरवावे  
लागेले.

(४) चौकशीच्या प्रीत्यर्थ अशा बचाव सहायक/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांवरील प्रवास भत्ता, दैनिक  
भत्ता इत्यादी खर्च अपचारी अधिकारी/कर्मचारी यांनी स्वतः करावा. त्याबद्दलचा कसलाही आर्थिक भार शासनावर  
पडता कामा नये.

(५) बचाव सहायक म्हणून मदत करणाऱ्या व्यक्तीने चौकशीच्या तारखांना व ठिकाणी वेळेवर हजर राहण्याची  
जबाबदारी अपचारी अधिकारी/कर्मचारी यांचेवर राहिल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्या. पं. कामतकर,

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति

राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,

\*प्रबंधक, उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुंबई,

\*प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,

\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

\*सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,

\*सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सर्व मंत्रालयीन विभागांच्या त्रियंढणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कायसिने.

\*पत्ताने.